

12, 6961. NILAK. erklärt: मैत्र मित्रावस्ततेवायने मार्गस्तदत्तश्चेत्; मित्रः सूर्यस्तप्तेदं मैत्रं तद्यनं गमनं तच्च मैत्रायणं तत्र गतः सूर्यवत्प्रत्यक्षं विभवमार्गः.

मैत्रायणक adj. von मैत्रायणा *gāṇa* मैत्रीहणादि zu P. 4, 2, 80.

मैत्रायणि Titel einer Upanishad Ind. St. 3, 323. Vielleicht fehlerhaft für °णी.

मैत्रायणीय m. pl. N. einer Schule Ind. St. 3, 237. fg. COLEBR. Misc. Ess. I, 17. Rota in der Einl. zu NIR. XXIII. °परिशिष्ट (vgl. u. मैत्रायणा 2.) Verz. d. Oxf. H. 279, a, 18.

मैत्रायण्य m. patron. PRAVARĀDHJ. in Verz. d. B. H. 39, 2.

मैत्रावरुणी P. 7, 3, 23, Sch. 1) adj. f. ^३ von Mitra und Varuṇa herstammend, denselben gehörig u. s. w.: वर्ष AV. 5, 19, 15. VS. 18, 19, 24. 2. शत्रु AIT. Br. 3, 2, 6, 4, 6. प्रह्ल 2, 26. ČAT. Br. 4, 2, 3, 12. प्रापुरोक्ताश AIT. Br. 3, 47. TAITT. Br. 1, 3, 4, 2. आमिका TS. 2, 3, 4, 4. ČAT. Br. 4, 2, 3, 12. — 2) m. a) patron. nach der Legende RV. 7, 33, 11. आच्य. Ča. 12, 15. PRAVARĀDHJ. in Verz. d. B. H. 38, 10, 11. des Agastja ČABDAR. im ČKD. des Vālmiki H. 846. HALĀ. 2, 257. इडासि मैत्रावरुणी ČAT. Br. 14, 9, 4, 27; vgl. 1, 8, 1, 8. — b) Bez. eines der fungirenden Priester (स्त्रिविद्), des ersten Gehilfen des Hotar; auch Praçāstar genannt, आच्य. Ča. 4, 1, 6. AIT. Br. 2, 5, 6, 1. **मैत्रावरुणं** (शत्रु) मैत्रावरुणः प्रातःसवने शस्ति 4. प्रोपोता वा एष क्षेत्रकाणां पन्मैत्रावरुणः 6. TBR. 1, 8, 2, 4. TS. 6, 1, 4, 2. ČAT. Br. 11, 3, 5, 10, 12, 1, 1, 6. KĀT. Ča. 6, 4, 4, 7, 1, 6. °प्रापुति Verz. d. Oxf. H. 270, b, 31. Hiervon ein gleichlautendes adj.: पन्मैत्रावरुणो उन्नशस्ति तेन मैत्रावरुणात् PANĀK. Br. 7, 8, 6. — Vgl. कोकिलं und मैत्रावरुण.

मैत्रावरुणी m. der Sohn des Mitra und Varuṇa, patron. Māṇja's (Agastja's) RV. ANUKR. AK. 1, 1, 3, 22. H. 123. MBH. 3, 8776. 12, 13216. 13, 4771. Vasishṭha's RV. ANUKR. MBH. 1, 6801. 9, 2386. 12, 11222. Vālmiki's H. 846, Sch. UTTARĀRĀMAK. 6, 1 (nicht Vasishṭha's, wie WILSON meint).

मैत्रावरुणीय adj. zum Rtvīg Maitrāvaraṇa in Beziehung stehend ČĀNKAH. Br. 30, 3. Schol. zu KĀT. Ča. 8, 6, 22. n. sein Amt Siddh. K. zu P. 5, 1, 135. — Vgl. मैत्रावरुणीय.

मैत्रि m. N. pr. eines Lehrers MAITRJUP. 2, 2. Nach dem Schol. = मैत्रेय und metron. von मित्रा. Nach ihm ist die Maitrjupanishad benannt.

मैत्रिक (von मित्र or मैत्र) am Ende eines adj. Freundschaftsdienst: हितमूर्धपेदशार्कर्तनूकृतं° PANĀK. 4, 3, 120.

मैत्रिन् (von मैत्र) adj. Gefühle der Freundschaft habend, Freund: स एव बन्धुः स पिता स मैत्री जननी च सा (sic) | स च भाता पति: पुत्रो यः कृज्ञवत्म दर्शयेत् || PANĀK. 2, 8, 24. fg.

मैत्रीनाथ (मै° + नाथ) m. N. pr. eines Autors BURN. Intr. 542.

मैत्रीबल (मै° + बल) 1) adj. dessen Macht im Wohlwollen besteht; m. Beiw. eines Buddha TAIIK. 1, 1, 8. — 2) m. N. pr. eines Fürsten, eine Incarnation Čakjamuni's, HIOWEN-THSANG 1, 140. 2, 100. Vjāpi beim Schol. zu H. 233, wo मैत्रीबलं zu lesen ist.

मैत्रीभाव m. = मैत्री Freundschaft: चत्वारो ब्राह्मणपुत्राः | परं मैत्रीभावमुपागताः PANĀK. 243, 18. Verz. d. B. H. No. 903.

मैत्रेय 1) adj. a) (von मैत्री) von Wohlwollen erfüllt, neben कृष्णान्वित als Beiw. der Sonne MBH. 3, 157. मैत्रेयु सर्वभूताभ्यप्रदेषु सायुः Schol.;

vgl. मित्रेयु. — b) wohl von Maitri herrührend: मैत्रेयी (उपनिषद्) Ind. St. 3, 323. — 2) m. a) proparox. patron. von मित्रेय P. 6, 4, 174. 7, 3, 2. गाणा गृद्धादि zu P. 4, 1, 136. HARIV. 1789 मैत्रेयो ऽस्य st. मैत्रायणः die neuere Ausg.). KAUSHĀRAVA AIT. Br. 8, 28. BHĀG. P. 4, 13, 1. 19, 10, 3, 1, 1. fgg. GLĀVA KHĀND. UP. 1, 12, 1 (nach dem Schol. metron. von मित्रा). — MBH. 2, 105. 3, 349. fgg. 9, 3357. 13, 5795. fgg. VP. 3. Verz. d. B. H. No. 1113. Verz. d. Oxf. H. 34, b, N. 5. 310, a, 25. pl. PRĀVARĀDHJ. in Verz. d. B. H. 33, 6. HARIV. 1789. SAṂSK. K. 185, b, 4. f. ^३ Gattin des JĀGNAVALKJA ČAT. Br. 14, 5, 4, 1. AHALJĀ SHAPV. Br. 1, 1. SULABHĀ ĀÇV. GRĀM. 3, 4, 4. ČĀÑKAH. GRĀM. 4, 10. AV. PARIC. in Verz. d. B. H. 92, 6. — WEBER, NAX. 2, 392. — b) N. pr. eines Bodhisattva und zukünftigen Buddha's TRIK. 1, 1, 24. LALIT. ed. Calc. 2, 9. 5, 6. fgg. Lot. de la b. l. 302. fg. WASSILJEW 126. 130. 157. 178. — c) N. pr. des VIDŪSHAKA in MĀRĀTH. 6, 2. — d) N. pr. eines Grammatikers, = मैत्रेयरत्नित COLEBR. Misc. Ess. II, 59. Verz. d. Oxf. H. 182, b, 48. — e) = मैत्रेयक KULL. zu M. 10, 33.

मैत्रेयक 1) m. (von मैत्रेय) eine best. Mischlingskaste M. 10, 33. मैत्रेयक MBH.; vgl. मैत्र. — 2) f. मैत्रेयिका a) die Abstammung von Mitraju (vgl. P. 5, 1, 134); मैत्रेयिका ज्ञायते P. 7, 3, 2, Sch. — b) ein Kampf zwischen Freunden (मित्रयुद्ध) TRIK. 3, 2, 10.

मैत्रेयरत्नित (मै° + रत्न) m. N. pr. eines Grammatikers COLEBR. Misc. Ess. II, 9, 43. 53. WEST. Radices, Einl. II. fg. Vgl. मैत्रेयो रत्नित: UGGÉVAL. zu UNĀDIS. 1, 38.

मैत्रेयवन (मै° + वन) n. N. pr. einer Gegend (eines Waldes) Verz. d. Oxf. H. 77, b, 18.

मैत्रेयसूत्र (मै° + सूत्र) n. Titel eines Sūtra Verz. d. Oxf. H. 270, a, 19.

मैत्र्य (von मित्र) n. Freundschaft AK. 3, 6, 6, 39. VID. 274. KATHĀS. 63, 171. सासपद PANĀK. IV, 70. 210, 20. HIT. 17, 6. 23, 15, v. l.

मैत्रिल adj. f. ^३ zu Mithila in Beziehung stehend: Sprache COLEBR. Misc. Ess. II, 27. Brahmanen 179. VAĞRASŪĒI 236. राजन् MBH. 12, 3666. R. GORR. 1, 73, 13. 3, 14, 24. LALIT. ed. Calc. 24, 18. UTTARĀRĀMAK. 86, 7. m. ein Fürst von Mithila MBH. 12, 3664. fg. HARIV. 2113 (nach der Lesart der neueren Ausg.). R. 4, 33, 6 (34, 6 GORR.). 3, 53, 2. RAGH. 11, 32, 48. pl. BHĀG. P. 9, 13, 27. VP. 467, N. 17. als Autoren Verz. d. Oxf. H. 95, b, 5, 279, a, 19. das Volk von Mithila MĀRK. P. 38, 12. f. ^३ Bein. der Sīta, Tochter Čānakas, Könige von Mithila, TAIIK. 2, 8, 4. H. 703. R. 4, 1, 52, 77, 28. R. GORR. 2, 104, 1. 3, 49, 55. MRCH. 98. RAGH. 12, 29, 13, 37. WEBER, RĀMAT. UP. 299.

मैत्रिलवाचस्पति (मै° + वा॒) m. N. pr. eines Mannes Verz. d. Oxf. H. 279, a, 20.

मैत्रिलग्नीदत्त (मै° + ग्नी॑) m. desgl. ebend.

मैत्रिलिक m. pl. die Bewohner von Mithila; s. u. जीउ 1, d.

मैत्रिलेय m. metron. von मैत्रिली RAGH. 15, 31. 63. 16, 42.

मैथुनं (von मिथुन) 1) adj. f. ^३ a) gepaart, ein Paar verschiedenen Geschlechts bildend: ग्रान्धर्व्यः BHĀG. P. 4, 27, 14. — b) verschwängert: संयुक्तं मैथुनं वा PĀR. GRĀM. 3, 10. — c) zur Begattung in Beziehung stehend: स्वीकारी: die Gefühle der Lust beim Beischlaf KATHOP. 4, 8. स्त्रीणां भेदो च मैथुने M. 8, 100. दारकर्मणि मैथुनं das mit der Begattung in Zusam-